

आयुक्त, आदिवासी विकास, मुंबई या
कार्यालयाच्या आस्थापनेवरील ९ पदे
आदिवासी विकास विभाग, मंत्रालय
या प्रशासकीय विभागाच्या आस्था-
पनेवर वर्ग करणो.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय: क्रमांक-आस्थापना १०९३/प्र. क्र. १४[९२]/का. १
मंत्रालय विस्तार ४, मुंबई-३२.
दिनांक : ३१ मार्च, १९९३.

वाचा :- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्थापना १०८९/
प्र. क्र. ७९९/ का. १५, दि. १५ जानेवारी, १९९२.

शासन निर्णय :- आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील क्षेत्रीय
पंत्रणेची प्रस्तावनेतील दि. १५ जानेवारी, १९९२ च्या शासन निर्णयान्वये पुनर्रचना
करण्यात आली आहे. या पुनर्रचनेच्या परिणामी पूर्वीच्या आदिवासी विकास
आयुक्तांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मुंबईत स्थित असलेली ९ पदे आदिवासी
विकास विभागाच्या आस्थापनेवर मंत्रालय पातळीवर वर्ग करण्याबाबत संदर्भाधीन
शासन निर्णयान्वये प्रस्तावित करण्यात आल्यानुसार ही पदे आदिवासी विकास
विभागाच्या आस्थापनेवर वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सदर प्रस्तावात सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने आता मंजूरी दिली
असल्याने सध्या आदिवासी विकास आयुक्तांचे कार्यालय, मुंबई या कार्यालयाच्या
आस्थापनेवर असलेली खाली नमूद केलेली ९ पदे दिनांक १ एप्रिल, १९९३ पासून
आदिवासी विकास विभाग या मंत्रालया पातळीवरील प्रशासकीय विभागाच्या
आस्थापनेवर वर्ग करण्यास शासन मंजूरी देत आहे. या ९ पदांपैकी मुख्यलिपिक
हे पद सहाय्यक संवर्गात स्वातंत्र्य होऊन रोखलेखापाल म्हणून वापरण्यांत येईल
सदर ९ पदे वर्ग झाल्यानंतर मंत्रालय पातळीवर त्याचे राहणारे स्वस्म व वेतनश्रेणी
याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	पदनाम	पदसंख्या	वर्ग झाल्यानंतरचे पदाचे स्वस्म	वेतनश्रेणी
१	२	३	४	५
१]	लेखा अधिकारी	१	लेखा अधिकारी	२०००-६०-२३०० द. री. ७५-३२००-१००- ३५००/-

१	२	३	४	५
२]	मुख्यलिपिक [लेखापाल]	१	सहाय्यक [रोखलेखापाल म्हणून वापरण्यासाठी]	१४००-४०-१६००- ५०-२३००-द. रो. ६०-९६००/- + १०० विशेष वेतन
३]	उ. श्रे. लघुलेखक	१	उ. श्रे. लघुलेखक	रु. २०००-६०-२३०० द. रो. ७५-३२००/-
४]	लिपिक-टंकलेखक	२	लिपिक-टंकलेखक	रु. १५०-२०-११५०- द. रो. २५-१५००/-
५]	वाहनचालक	१	वाहनचालक	वरीलप्रमाणे
६]	शिमाई	३	शिमाई	रु. ७५०-१२-८७०-द. रो. -१४-२४०
एकूण		९ पदे		

१. मंत्रालय आस्थापनेवर वर्ग झालेल्या वरील ९ पदांपैकी लेखा अधिकारी.
हे पद महाराष्ट्र वित्त व लेखासेवा संवर्गामधून भरावयाचे असून सध्या या पदावर
या संवर्गातील अधिकारी कार्यरत आहे. उ. श्रे. लघुलेखक या पदावर सध्या
मंत्रालय आस्थापनेवरील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे. तसेच वाहनचालक व
शिमाई या पदावरील कर्मचा-यांच्या नियुक्त्या ह्या विहित सेवाप्रवेश नियमा-
नुसार नियमित स्वस्मात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लेखा अधिकारी,
उ. श्रे. लघुलेखक, वाहनचालक व शिमाई ही पदे धारण करीत असलेले कर्मचारी
पदासह आदिवासी विकास विभाग, मंत्रालयाच्या आस्थापनेवर वर्ग होतील.

३. सहाय्यक[रोखलेखापाल] या पदात स्थांतरीत होऊन वर्ग झालेल्या
मुख्यलिपिक[लेखापाल] हे पद सध्या रिक्त असल्याने या पदावर आदिवासी
विकास विभागातील सहाय्यकामधून पात्र कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येईल.
लिपिक-टंकलेखक या २ पदांपैकी एक पद रिक्त असून एका पदावर सध्या
सेवायोजन कार्यालय पुरस्कृत उमेदवाराची तात्पुरत्या स्वस्मात नियुक्ती करण्यात
आली आहे, त्यामुळे ही २ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवारांनी
नियमित स्वस्मात भरण्यात येतील. आयोग पुरस्कृत उमेदवारांची नियुक्ती
होईपर्यंत सध्या एका लिपिक-टंकलेखक पदावर कार्यरत असलेला कर्मचारी
कार्यरत राहील.

४. लेखा अधिकारी हे पद महाराष्ट्र वित्त व लेखासेवा संवर्गातील असल्याने तसेच सहाय्यक व लिपिक-टंकलेखक ही पदे नव्याने भरावयाची असल्याने ही पदे वगळता इतर पदावरील कर्मचा-यांची सेवा ज्येष्ठता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येईल.

✓ अ] उ.श्र. लघुलेखक या पदावर आदिवासी विकास विभागाच्या आस्थापने-वरील कर्मचारी प्रतिनियुक्तीने काम करीत असल्याने त्याची मूळ ज्येष्ठता अबाधित राहिल.

✓ आ] वाहनचालक या पदावरील कर्मचा-यांची ज्येष्ठता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून धरण्यात येईल, तथापि तो कर्मचारी सध्या विभागाच्या आस्थापनेवर असलेल्या वाहनचालकास कनिष्ठ राहिल.

✓ इ] शिमाई या पदावरील कर्मचा-यांची आपआपसातील ज्येष्ठता अबाधित ठेऊन आदिवासी विकास विभागाकडे वर्ग झाल्यानंतरची त्यांची ज्येष्ठता ही त्यांच्यामूळ नियुक्तीच्या दिनांकापासून तथापि सेवाज्येष्ठता नियमांच्या तरतुदीस अनुसरून निश्चित करण्यात येईल.

ही २ पदे * आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर वर्ग झाल्यामुळे आता या विभागाच्या आस्थापनेवर होणा-या एकूण पदांची स्थिती दर्शविणारे विवरणपत्र "अ" सोबत जोडले आहे.

५. या पदावर होणारा खर्च हा "२२५१-सेक्रेटरिस्ट-सामाजिक सेवा - ०१०-सेक्रेटरिस्ट[अ] आदिवासी विकास विभाग [२२५१ ०२११], मागणी क्रमांक-टी" या लेखा शीर्षाखाली नोंदविण्यात येऊन त्याखाली दरवर्षी केल्या जाणा-या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा. तथापि सन १९९३-९४ या वर्षासाठी सदर पदावर होणा-या खर्चाची अर्थसंकल्पीय तरतुद ही "२२५१-सेक्रेटरिस्ट-०१२-इतर कार्यालये-जनजाती उपयोजनेसाठी प्रशासकीय यंत्रणा-जनजाती आयुक्तांचे कार्यालय [२२५१ ०२२२], मागणी टी-५" या लेखाशीर्षा अंतर्गत प्रस्तावित करण्यात आली असल्याने ही तरतुद पुनर्विनियोजनाारे आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील लेखाशीर्षाकडे वर्ग करण्याची कार्यवाही अर्थसंकल्प शाखेकडून करण्यात यावी.

६ हा शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाच्या सहाय्यीने वित्त विभागाचा अनौपचारिक तंदर्भ क्रमांक-२३१२०/व्यय-११,

दि/

दि. २०.३. १९९३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

म. क. पडाया
[अ. क. पडाया]

सहाय्यक सचिव.

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई

निवासी लेखापरीक्षाधिकारी, मुंबई

सामान्य प्रशासन विभाग का. १४, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग [व्यय-११] मंत्रालय, मुंबई

लेखाशाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

आदिवासी विकास विभागातील सर्व कार्यासने

आयुक्त, आदिवासी विकास नाशिक

संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई

निवड नस्ती, का. १

वि व र ण प त्र - अ

शासन निर्णय क्रमांक-आस्था. १०९३/प्र. क्र. १४/[९२]/का. १, दिनांक

मार्च, १९९३ सोबतचे विवरणपत्र "अ"

क्र. पदेनाम	शासन निर्णय त. क. सां. का.	क्र. व प. विभाग	क्र. आस्था-१०८३/प्र. क्र. ४९/का. १, दि. १. ८. १९८४ अन्वये निर्माण केलेली पदे	शासन निर्णय आ. वि. वि.	शासन निर्णय आ. वि. वि. प्र. आस्था-१०८४/२५२/का. १, दि. २०. १२. ८४ अन्वये निर्माण केलेली पदे	शासन निर्णय आ. वि. वि. प्र. आस्था. १०९३/प्र. क्र. १४/[९२] का. १, दि. ३. ९३ अन्वये वर्ग केलेली पदे	एकूण पदे
१. सचिव	३	४	४	४	४	४	४
२. उप सचिव	३						३
३. अवर सचिव	४						४
४. सहाय्यक सचिव	१ [मूळ पदे - ४ पैकी ३ पदे कक्षा अधिकारी पदात समांतरीत झाली आहेत]						१
५. कक्षा अधिकारी	७ + ३ [अ. क्र. ४ प्रमाणे] ✓	६ ✓					१६
६. लेखाधिकारी	-					१ ✓	१
७. सहाय्यक	२०	१२				१ ✓	३३
८. उच्चश्रेणी. लघुलेखक	३ ✓	-		३		१ ✓	७
९. निम्नश्रेणी लघुलेखक	३	-		३		-	६
१०. लघुटंकलेखक	१	-		-		-	१
११. टंकलेखक	६ [५ पदे लिपिक-टंकलेखक पदात समांतरीत] ३	-		-		-	८

३३.२.३३

३	४	६	७
लिपी क-टंकलेखक	१०	३ ✓	२८
लेखालिपी क	२	—	३
रोखपाल	१	—	१
वाहनवाणक-१ [हे पद शासन निर्णय क्र.आस्था.१०८५/प्रश.क्र.१६६/का.१, [दि.२१.३.१९८६ अन्वये निर्माण करण्यात आले आहे.]	१	१ ✓	२
नाईक	२	—	२
रोनियो शिपाई	१	—	१
झेरोक्स मशीन चालक	१	—	१
शिपाई	७	३ ✓	१३
एकूण पद संख्या	७९+२ = ८१	६ ✓	१३२

टीप:- १] टंकलेखकाच्या ८ पदांपैकी ५ पदे तेथेच लिपी क पदांपैकी २ पदे ही लिपी क-टंकलेखक पदात स्थांतरीत करण्यात आली आहेत.

२] सहाय्यक तंदगातील ३३ पदांमध्ये नोंदणी शाखा प्रमुख, लेखापाल व रोख लेखापाल या ३ पदांचा समावेश आहे.